

वनप्रज्ञाट m. *Asteracantha longifolia* Nees AK. 2, 4, 2, 17. °क m. RĀ-  
 ḠAN. im ÇKDr.  
 वनशोभन (वन Wasser + शो°) n. eine Lotusblüthe ÇABDAK. im ÇKDr.  
 वनस्यन् m. 1) *Schakal* TRIK. 2, 5, 7. 3, 3, 263. H. an. 3, 412. MED. n. 205.  
 — 2) *Tiger* TRIK. 3, 3, 263. H. an. MED. — 3) *Zibethkatze* H. an. MED.  
 वनषण्ड s. u. वनखण्ड.  
 वनषट् adj. = वनसद्, Rudra PĀ. GRH. 3, 15.  
 वनस् (von 1. वन्°) n. etwa *Verlangen, Anhänglichkeit* oder *Lieblichkeit*:  
 आ योक्ति वनसा मूक गावः सचत्त वर्तनिं यद्दुर्धमिः RV. 10, 172, 1. nach  
 Śi. = तेजस् oder धन. — Vgl. यज्ञ°, गिर्वणस्  
 वनसं adj. von वन gaṇa तृणादि zu P. 4, 2, 80.  
 वनसंकट m. *Linse* (मसूर) ÇABDAK. im ÇKDr.  
 वनसंसद् adj. im Holze sitzend VS. 17, 12.  
 वनसमूह m. ein dichter Wald AK. 2, 4, 1, 4.  
 वनसंप्रवेश m. das Betreten des Waldes, insbes. der feierliche Gang in  
 den Wald um Holz für ein Götterbild zu schneiden VARĀH. BRH. S. 59,  
 1. 14 und in der Unterschr. des Kapitels. — Vgl. वनप्रवेश.  
 वनसरोजिनी f. die wilde Baumwollstaude ÇABDAR. im ÇKDr.  
 वनसाङ्ख्या f. eine best. Schlingpflanze, = वन्योपादकी RĀḠAN. im  
 ÇKDr. u. d. letzten W.  
 वनस्तम्ब m. N. pr. eines Sohnes des Gada HARIV. 9194. fg.  
 वनस्थ 1) adj. im Walde sich aufhaltend, m. ein Waldbewohner M. 5,  
 137 (= वानप्रस्थ). Spr. 4621. R. 2, 38, 17. 82. 29. 3, 48, 18. KĀM. NĪTIS.  
 2, 38. PAÑĀT. III, 145. गज ein wilder Elephant HARIV. 8801. — 2) m.  
*Gazelle* ÇABDAK. im ÇKDr. — 3) f. आ eine best. Pflanze, = अश्वत्थी  
 RĀḠAN. im ÇKDr.  
 वनस्थली f. Waldgegend, Wald HARIV. 3708. RAGH. 9, 40. 15. 8. KU-  
 MĀRAS. 3, 29. 31. VIKR. 79. Spr. 4387.  
 वनस्थान (?) N. pr. eines Reiches WASSILJEW 59.  
 वनस्त्वैति (वन + पति; vgl. रथस्पति) m. VS. PAṬ. 2, 47. 3, 49. 140.  
 5, 37. P. 6, 2, 140. 1) *Baum* (der Fürst des Waldes) (TRIK. 3, 3, 182. H.  
 an. 4, 125. MED. t. 218. HALĀ. 2, 22); *Stamm, Balken, Holz* RV. 1, 28,  
 6. du. *Keule und Mörser* s. 39, 5. 90, 8. 187, 5. विष्टो वो ऋज्मभ्यते वन-  
 स्पतिः 166, 5. 3, 34, 10. पावको यद्वनस्पतिन्प्र स्मा मिनाति 5, 7, 4. व°,  
 श्रोषधि 41, 8. व°, श्रोषधि, वीरुध् AV. 11, 6, 1. 9, 24. वनस्पतिं वन् आ  
 स्थायपदधम् RV. 10, 101, 11. VĀLAKH. 6, 4. AV. 1, 12, 3. 3, 5, 3. उच्छ्रयस्व  
 वनस्पते wird ein Pfahl angedredet VS. 4, 10. 13, 7. AIR. BR. 2, 1. 7, 31.  
 TS. 6, 2, 9, 4. यस्त्वा शाले निमिमाय संज्ञभारु वनस्पतीन् AV. 9, 3, 11. यथा  
 वार्तश्चाग्निश्च वृत्तान्प्सातो वनस्पतीन् 10, 3, 14. ÇAT. BR. 14, 6, 9, 30. 4, 6,  
 9, 16. 6, 6, 2, 3. 12, 1, 2, 2. शल्मलिर्वनस्पतीना वर्षिष्ठं वर्धते 13, 2, 3, 4.  
 7, 1, 9. Agni heisst Sohn der Bäume RV. 8, 23, 25. AV. 5, 25, 7. Herr  
 der Bäume 24, 2. — M. 3, 88. 4, 39. 8, 285. JĀḠ. 1, 133. MBH. 1, 1771.  
 5884. 4, 469. Spr. 2714. R. 1, 52, 5. 2, 55, 24. R. GORR. 2, 53, 6. 3, 56, 8.  
 5, 21, 4. RAGH. 12, 21. ÇĀK. 50, 8. VARĀH. BRH. S. 29, 1. 55, 18. 79, 39.  
 UTTARAR. 11, 8 (15, 11). BRĀG. P. 4, 10, 5. 4, 18, 25. फलं पुण्यवनस्पतेः des  
 Baumes « Verdienst » MĀRK. P. 24, 21. In der Eintheilung der Pflanzen  
 in व°, वृत्त, वीरुध्, श्रोषधि u. s. w. ein Baum, welcher Früchte trägt  
 ohne in die Augen fallende Blüten, ein grosser Waldbaum (z. B. die  
 VI. Theil.

Feigenbäume): अणुष्या फलवत्तो ये ते वनस्पतयः स्मृताः। पुष्पिणाः फलि-  
 नश्चैव वृत्तास्तभयतः स्मृताः ॥ M. 1, 47. SUÇR. 1, 4, 17. वनस्पत्योषधिलता-  
 स्त्वक्सारा वीरुधो रुमाः BRĀG. P. 3, 10, 18. AK. 2, 4, 2, 6. TRIK. 2, 4, 3. H.  
 1116. H. an. MED. HALĀ. 2, 24. — 2) die Soma-Pflanze, der König  
 der Pflanzen RV. 1, 91, 6. VS. 10, 23. 14, 31. ÇAT. BR. 3, 8, 2, 33. ÂÇV.  
 GRH. 1, 2, 2. BRĀG. P. 3, 18, 15. — 3) *Bignonia suaveolens* RĀḠAN. im ÇKDr.  
 — 4) der Opferpfosten (unter den Âpri-Gottheiten) NIR. 8, 16. RV. 1,  
 142, 11. 188, 10. 2, 3, 10. 10, 110, 10. VS. 21, 46. AIR. BR. 2, 4. 10. ÇAT.  
 BR. 3, 8, 2, 33. TS. 6, 3, 22, 4. ÇĀḠKH. BR. 10, 6. 19, 6. KĀTJ. ÇR. 6, 8, 18.  
 8, 9, 6. BRĀG. P. 2, 6, 23. Daher auch defectiver Ausdruck für Opfer an  
 den Vanaspati ÇAT. BR. 6, 2, 2, 37. KĀTJ. ÇR. 8, 8, 30. 19, 4, 3. 7. ÇĀḠKH.  
 ÇR. 15, 1, 27; vgl. auch HAUG zu AIR. BR. II, 93. — 5) Theile des hölzernen  
 Wagens NIR. 9, 11. RV. 2, 37, 3. 3, 53, 20. 6, 47, 26. — 6) hölzerne  
 Trommeln VS. 9, 12; vgl. AV. 12, 3, 15. KAUC. 61. — 7) ein hölzernes Amulet:  
 देवो व° AV. 6, 85, 1. 10, 3, 8. 11; in 4, 3, 11 scheinen die Worte क्ति-  
 र्देवो वनस्पतिः unpassend eingeschoben zu sein. — 8) ein Block, in  
 welchen ein Gefangener gezwängt wird, RV. 5, 78, 5; vgl. वृत्त 6. — 9)  
 N. pr. eines Sohnes des Ghṛtapṛshṭha BRĀG. P. 5, 20, 21.  
 वनस्पतिकाय m. die Pflanzenwelt H. 1201.  
 वनस्पतिसव m. N. eines Ekāha ÇĀḠKH. ÇR. 14, 73, 3.  
 वनस्या s. सज्ञात°; वनस्यु s. गिर्वणस्यु.  
 वनस्रज्ज् f. ein Kranz aus Waldblumen BRĀG. P. 3, 8, 24. — Vgl. वनमाला.  
 वनस्रबन्दि N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 14.  
 वनकरि m. wohl Löwe RĀḠA-TAR. 2, 168.  
 वनकरिद्रा f. wilde Gelbwurz RĀḠAN. im ÇKDr.  
 वनकाम m. *Saccharum spontaneum* TRIK. 2, 4, 39. wohlriechender Ole-  
 ander (कुन्द) RĀḠAN. im ÇKDr.  
 वनकामक m. *Saccharum spontaneum* ÇABDAR. im ÇKDr.  
 वनकुताशन m. Waldbrand Verz. d. Oxf. H. 184, a, 31.  
 वनाखु (1. वन + खाखु) m. *Hase* TRIK. 2, 5, 9. HĀR. 184.  
 वनाखुक m. *Phaseolus Mungo* (मुद्ग) LIN. TRIK. 2, 9, 2.  
 वनाग्नि m. Waldbrand R. 5, 52, 10.  
 वनाज (1. वन + अज) m. die wilde Ziege H. 1278.  
 वनाटन (वन + अट°) n. das Umherstreifen im Walde, pl. RĀḠA-TAR. 6, 158.  
 वनाटु m. eine blaue Fliegenart ÇABDAK. im ÇKDr.  
 1. वनात्त (1. वन + अत्त) m. Waldgegend, Wald: पर्वतेश्च वनात्तेश्च  
 काननैश्चैव शोभिताम् (भूमिम्) MBH. 3, 11845. 9, 1334. R. 2, 30, 14 (वनात्तः  
 ed. Bomb. st. वनात्ति). 54, 39 (40 GORR.). 4, 37, 9. 5, 28, 1. RAGH. 2, 19. 58.  
 14, 51. KUMĀRAS. 5, 56. RT. 1, 22. 26. 2, 19. 24. Spr. 1966. विज्ञाना वनात्ताः  
 2006. सतो वनात्तं गताः 2589. 2832. दग्धं वनात्तं मृगाः (त्यजति) 2883.  
 °वासिन् (व्याघ्र) 4131. VARĀH. BRH. S. 69, 26. °स्थ (नगर) KATHĀS. 43, 3.  
 103, 241. 106, 89. 113, 59. 67. 75. RĀḠA-TAR. 2, 138. BHĀṬI. 9, 106. °स्थ-  
 ली Spr. 2890. °भू KIR. 6, 17 (MALLIN.: अत्तशब्द स्वल्पवचनः, nach UT-  
 PALA zu VARĀH. BRH. S. ist अत्त hier = समीप). — Vgl. वनपार्श्व.  
 2. वनात्त adj. durch einen Wald begrenzt HARIV. 3812.  
 वनात्तर n. das Innere eines Waldes: °रे im Walde R. 2, 92, 22 (101,  
 24 GORR.). 4, 24, 29. MĀRK. P. 109, 21. °रात् aus dem Walde RAGH. 1, 49.  
 प्रविवेश °रम् in einen Wald KATHĀS. 42, 7. प्राप °रम् 56, 309. °चर im